

मोदी सरकारची ट्विटरला नोटीस,

स्पष्टीकरण देण्यासाठी दिला पाच दिवसांचा वेळ नवी दिल्ली, दि. १२ (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली असून पाच दिवसांत स्पष्टीकरण मागितलं आहे. ट्विटरने नकाशात लेहमधील भाग जम्मू काश्मीरमध्ये दाखवला होता. याप्रकरणी केंद्राकडून ही नोटीस पाठवण्यात आली असून हा भाग केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये का दाखवण्यात आला नाही अशी विचारणा केली आहे

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये? अशी विचारणा मंत्रालयाकडून करण्यात आली असून उत्तर देण्यासाठी पाच दिवसांचा वेळ

९ नोव्हेंबरला ही नोटीस पाठवण्यात आली. पूर्वीचे जम्मू-काश्मीर राज्य जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजित करण्यात आलं आहे. लेह हा लडाखचा भाग आहे.

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान!

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी): पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज जवळपास सर्वच पक्षांनी आपआपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. अर्ज भरताना महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजी दिसून आली. तर जवळपास सर्वच पक्षांसमोर बंडोखोरांचे आव्हान कायम

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसच्या जयंत आससगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सतेज पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नेते यावेळी उपस्थित होते. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची विभागीय आयुक्त कार्यालयात गर्दी उसळली होती. भारतीय जनता पक्षाकडून पदवीधर मतदारसंघातून काल सांगलीच्या संग्राम देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील सांगली जिल्ह्यातीलच अरुण लाड यांना मैदानात उतरवण्यात आलंय. तर काँग्रेसचे उमेदवार जयंत आजगावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेकड्न देखील आज पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकड्न आपल्याला महत्त्व दिले जात नसल्याने आपण उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा करीत काल अनेकांनी त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला होता. मात्र, या अर्ज दाखल करणाऱ्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल आणि त्यांची बंडखोरी निवळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय.

पान १ वरून

जिमनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का?

व्यवहार झाला की राज्यातील जनतेच्या लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात, असा उपहासात्मक टोला सोमय्या यांनी लगावला. रेवदंडामध्ये माझ्या सासूरवाडीपासून थोड्या अंतरावर जमीन असल्याने मला याबद्दल माहिती आहे. मी यासंबंधी तलाठी, तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो. रायगडचे एसपी जे अन्वय प्रकरणाचा फेरतपास करत आहेत ते आर्थिक व्यवहार झाल्याचे माहिती नसल्याचे सांगतात. जिल्हाधिकारी आरटीआय करा, माहिती काढतो सांगतात, असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या, राम कदम आणि अमृता फडणवीस यांच्या टीकेला निलम गो-हे यांचे चोख उत्तर

करणे यामध्ये पडल्या नाहीत, असा टोला निलम गोन्हे यांनी यावेळी लगावला. राम कदम यांच्यावर टीका करताना निलम गोन्हे यांनी मुलींना उचलून आणणारे नेते महिला सुरक्षेवर बोलत आहेत. हाच सर्वात मोठा विनोद आहे, अशी उपहासात्मक टीका केली. किरीट सोमय्या जेवणातील लोणच्याप्रमाणे सातत्याने विषय काढत आहेत. मला तर वाटते त्यांनी आतापर्यंत जेवढे आरोप केले आहेत त्याचे एक पुस्तक होईल. रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्या पाणचट असल्याचे म्हटले आहे. मला ते वाक्य फार आवडले. बऱ्याच दिवसांनी चांगला शब्द ऐकला. ते खरंच आहे, असे म्हणत निलम गोऱ्हे यांनी किरीट सोमय्यांच्या टीकेला उत्तर दिले. मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी शपथपत्रात जमीन व्यवहाराची माहिती दिली आहे. किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत त्याबद्दल एका महिन्यात पुरावे सादर करावेत अन्यथा जाहीरपणे माफी मागावी, असे आव्हान निलम गोन्हे यांनी दिले आहे.

बोबडी वळली आहे, आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही

तर दुसरीकडे अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ५ मे २०१८ ला जेव्हा आम्ही अग्नी दिला तेव्हा किरीट सोमय्या कुठे गेले होते? त्यांची बोबडी वळली होती का? अशी विचारणा केली. लोक कित्येक वस्त विकत घेतात. या वस्तंशी हा संबंध नाही. माझ्या घरातील दोन माणसं गेली आहेत. किरीट सोमय्यांनी जिमनीच्या व्यवहाराशी त्याची तुलना करु नये. एक आई आणि तिचा मलगा गेला आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोड नका. बोबडी वळली आहे. आवाज बंद होण्यास वेळ लागणार नाही. असा इशारा वजा शापही अक्षता नाईक यांनी यावेळी किरीट

शिवसेना-भाजपात नव्या वादाची ठिणगी

नितीशकुमार यांना मुख्यमंत्री केले तर तिथल्या जनतेचा, जनाधाराचा अपमान होईल, असे आता सामनातून म्हटले गेले आहे, असे नमूद करत शिवसेनेची ही भूमिका दुर्तोंडी नाही काय?, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारीचा विषय वाढतोय आणि या सगळ्या विषयांवर जनतेचा आवाज विधिमंडळात उठवला जाणार आहे पण, या अधिवेशनापासून पळ काढण्याची भूमिका सरकारची दिसत आहे. आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशाचा कालावधी ठरवू असे सांगणारे सरकार अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी कोरोनाचा आधार घेत आहे. हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसतोय, असा आरोप दरेकर यांनी केला. कोकणात निसर्ग वादळाच्याबाबतीत सरकारने जी मदत जाहीर केली ती अजूनही कोकणवासियांना पूर्ण मिळालेली नाहीत, त्यामुळे सरकारच्या फक्त घोषणाच होत आहेत, प्रत्यक्षात काहीच होत नाही असे सांगताना दरेकर म्हणाले की, एसटीची सध्याची अवस्था कठीण असतानाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार दिले ती चांगली बाब आहे पण, दोन महिन्यांच्या पगाराने हा प्रश्न सुटणार नाही. आजचे मरण दोन महिन्यांनी पुढे ढकलले गेले आहे. मग २ महिन्यानंतर एसटीचं भवितव्य काय याचाही

जयंत पाटील यांनी फुकटात जे मिळालंय ते पचवावं-चंद्रकांत पाटील

आघाडी सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी दिल्लीत पाठवलं गेलं पाहिजे. खरंतर अमेरिकेतही त्यांच्या सल्ल्याची गरज होती असं म्हणत टोला लगावला आहे. महाविकास आघाडीचं सरकार दोन महिनेही टिकणार नाही असं जेव्हा आम्ही शपथ घेतली तेव्हा भाजपाचे नेते म्हणत होते. आमच्या सरकारला वर्ष पूर्ण झालं. आताही भाजपाचे लोक हेच म्हणत आहेत की सरकार पडेल. मला खात्री आहे की उरलेली चार वर्षे हेच म्हणण्यात जातील याची मला खात्री आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

संसर्ग टाळण्यासाठी नाका- तोंडावर मास्क किंवा साधा रुमाल बांधा



कोरोना 🌉 कोरोनावायरस (COVID-19)



વ્રાતઃकાજ

मुंबई, शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर २०२०

वक्फच्या जिमनी, मालमत्ता कवडीमोल दराने भाड्याने देण्यास आळा

मुंबईतील एका वक्फ मालमत्तेच्या भाडचात अडीच

हजारावरुन २.५५ लाख रुपयांपर्यंत वाढ

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : वक्फ बोर्डाच्या जिमनी किंवा मालमत्ता खाजगी किंवा सार्वजनिक आस्थापनांना कवडीमोल दराने भाड्याने देण्याच्या प्रकारास आळा घालण्याच्या दृष्टीने राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागाने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. मुंबईतील एका मालमत्तेचा सुधारित भाडेकरार करताना मासिक भाडेरक्कम ही अवघ्या २ हजार ५०० रुपयांवरुन वाढवून ती मासिक २ लाख ५५ हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे संबंधित ट्रस्टच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असून या रकमेचा वापर ट्रस्टमार्फत अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे. सुधारित

भाडेकरारास मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. वक्फ प्रॉपर्टीज लीज रुल्स २०१४ मध्ये झाल्यानंतर शासनामार्फत प्रथमच अशा प्रकारे मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व संस्थांनी याच पद्धतीने आपल्या जिमनी आणि मालमत्तांचा सुयोग्य वापर करुन उत्पन्नात करावी.

वाढीव मुस्लिम उत्पन्नातृन समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती यांसारखे समाजोपयोगी

डिजिटल प्रसारण माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश समाधानकारक - अनिल देशमुख

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : डिजिटल

माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणे ही बाब व्यावसायिक दबावाखाली येऊन समाधानकारक आहे, असे मत

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

यासंदर्भातील अधिसूचना नुकतीच काढण्यात आली असून केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे यावर नियंत्रण असणार आहे देशातील विविध माध्यमे

कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली व त्यांच्या नियमांच्या अखत्यारित राहून काम करत असतात. ओटीटी प्लॅटफोर्मस्वर मात्र अशा कोणत्याही

प्रकारच्या संस्थेचे नियंत्रण नसते. मध्यंतरी महाराष्ट्राच्या सायबर सेलने अश्लिलता व महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या निर्मिती संस्थांवर कारवाई करत भा.द.वि.२९७, ६७, ६८, (९) च्या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही

प्रतिष्ठेला धक्का नाही ह्याची काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. केंद्र शासनाच्या ह्या अधिसूचनेमुळे अशा सर्व गोष्टींवर निर्बंध

घालणे शक्य होईल. तसेच या अधिसूचनेनुसार विविध वेबसीरिज चॅनल्स अन्य ओटीटी मंच चित्रपट, लघुपट, निवेदन पट प्रकारच्या होणाऱ्या कार्यक्रमावर य

मंत्रालयाचे नियंत्रण असणार

त्यामुळे या माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमावर मजकुरावर नियंत्रण ठेवता येईल.

पोर्नोग्राफी अथवा अश्लिलता याबाबत योग्य ते नियंत्रण ठेवले जाईल, असा विश्वास श्री. देशमुख

आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी राजभवन उजळणार

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : दिवाळीत राज्यपालांचे निवासस्थान असलेला राजभवन पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांनी उजळणार आहे

स्थानिक स्वदेशी उत्पादनांना मदत करण्याच्या हेतूने राज्यपाल सिंह कोश्यारी यांनी कर्मचाऱ्यांना राजभवनातील दीपावलीनिमित्त मिठाईसह बांबूपासून आदिवासी महिलांनी तयार केलेले पर्यावरण-स्नेही आकाशकंदील भेट दिले.

> येथील राजभवन

कर्मचारी राजभवन सुंदर व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात. असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी कर्मचाऱ्यांशी साधताना सांगितले

फेब्रुवारी महिन्यात श्री.कोश्यारी यांनी पालघर जिल्ह्यातील भालिवली येथील विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या बांब् प्रकल्पाला भेट दिली

त्या ठिकाणी बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आदिवासी महिलांना त्यांनी प्रमाणपत्रे दिली अधिकाधिक लोकांनी आदिवासी बांधवांनी तयार केलेली

करताना आपण राजभवनापासून याची करू असे कोश्यारी यांनी सांगितले होते. त्यानुसार विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील भालिवली, बोट, दुर्वेश व गोजे येथील आदिवासी महिलांनी आकाशकंदील तयार करून राजभवन येथे पाठविले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी सुरक्षित, पर्यावरणपूरक व प्रदुषणरहित साजरी करावी, असे आवाहन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी केले आहे

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Corrigendum For The Attention of The Equity Shareholders of MEHTA HOUSING FINANCE LIMITED On 12-11-2020 the Detailed Public ement was published in Pratahkal - Mumbai (Maharashtra) Edition

वीर ग्लोबल इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : दुकान क्र. ४७, शालीभद्र रिजेंसी शालीभद्र नगर, १००फूट रोड, युनियन बँकच्या मागे, नालासोपारा (पू), ठाणे शहर महाराष्ट्र ४०१ २०९ ईमेल : ipoveer@gmail.com वेबसाइट www.veergloballtd.com सीआयएन क्र. U45309MH12012PLC225939 सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, दि. ३०.०९.२०२० रोजी तिमाही/ अर्ध वर्ष अखोर करिता अलेखापरीक्षित निष्कर्षांवर विचार करण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा वि १३ नोव्हेंबर, २०२० रोजी आयोजित केली आहे.

ठिकाण : मुंबई दि. ११ नोव्हेंबर, २०२०

वीर ग्लोबल इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरित

व्यवस्थापकीय संचालव



नोंदणीकत कार्यालय: शशिकांत एन. रेडीज मार्ग, घोरूपदेव, मुंबई - ४०० ०३३ : ०२२-२३७८७३००, वेबसाइट www.ivpindia.com ईमेल : ivpsecretarial@ivpindia.com

पोस्टल बॅलोट संबंधातील जाहीर सूचना

भागधारक यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता

लागू तरतूदीसह अनुपालन व नियम अंतर्गत सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२० व सर्क्युलर क्र. ३३/२०२० दि. २८ सप्टेंबर, २०२ अनुसार कंपनीच्या सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीने टपाली मतदान सूचेमध्ये विहि व्यवसायांकरिता सभासदांच्या मंजूरी प्राप्त करण्याकरिता दि. २० नोव्हेंबर, २०२० (निर्धारित तारीखा रोजी सभासदांच्या रजिस्टरमध्ये उपस्थित ज्यांचे नाव उपस्थित आहे अशांना ईमेल द्वारे सचना पाठविल आहे व केवळ परोक्ष ई–मतदान मार्फत सभासदांचे अहवाल पाहून सामान्य व विशेष ठराव यांच् जारी करण्याकरिता प्रमाणपत्र जारी करून कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए सर्क्युलर्स) यांच्याद्वां जारी करून बुधवार, दि. २५ नोव्हेंबर, २०२० **रोजी ईलेक्ट्रॉनिक मोड** मार्फत टपाली मतदान सूचन

त्रभासदांना सूचना देण्यात येते की, मतदानाकरिता सूचनेसह टपाली मतदानाची सूचना कंपनीच वेबसाइट www.ivpindia.com वर उपलब्ध आहे व सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिग् टेड (सीडीएसएल) www.evotingindia.com व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट जेथे कंपनीच डक्क्टिटी शेअर्सची सची उपलब्ध आहे अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) www.nseindia.com व

सभासद ज्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी खालील निर्देशित प्रक्रिया फॉल करावी व शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर, २०२० रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) ई-मतदानाकरिता लॉगी आयडी व पासवर्ड प्राप्त करून ईलेक्ट्रॉनिकली टपाली मतदान सूचना स्विकृत करावी.

ईमेल आयडी वर नोंदणीकरणाकरिता खालील प्रक्रिया पाहावी लिक https://linktime.co.in/emailreg/email_register.html ला भेट द्यावी.

कंपनी नाव अर्थात आयव्हीपी लिमिटेड सिलेक्ट करावे डीपी आयडी व क्लाएंट आयडी / पत्यक्ष फोलिओ क.. भागधारक यांचे नाव. पॅन कमांक व शेअर प्रमाणपत्र क्रमांक (प्रत्यक्ष फोलिओ जर असल्यास) एन्टर करावे.

सेल्फ अटेस्टेड पॅन कार्डची प्रत ऑथेंटिकेशनकरिता अपलोड करावी. जर पॅन तपशील स्मिस्टमध्ये उपलब्ध नसेल तर सिस्टम सभासदांकरिता अपडेशनकरिता पॅन कार्डची साक्षांकित प्रत अपलो

तुमचा ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक एन्टर करावा

भागधारक यांचा तपशील सादर केल्यावर ओटीपी भागधारक यांना प्राप्त होईल जो चाचणीकरित

 सिस्टम सदर सूचना प्राप्त होण्याकरिता ईमेल आयडीची पुष्टी करावी.
 त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत करण्याकरिता सभासद यांनी शेअर्स धारक सभासद यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) व रजिस्ट्रर यांना स्वत:चे नोंदणीकरण करावे अन्यथा ई-मतदान सुविधा मार्फत ऱ्यांचे मतदान करण्याकरिता सभासदांना सक्षम करावे

-हि–मतदानामार्फत मतदान करण्याकरिता लॉग–इन क्रेडेंशिअल सभासद यांच्याकरिता उपलब्ध आहेत -मेल मार्फत वरील प्रदानित स्वरूपात त्यांचे ई-मेल यशस्वीरित्या नोंदणीकृत करावे.

कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविधा (**परोक्ष ई-मतदान**) प्रदान केले आहे व सर्व त्यांच्या सभासदांना ग तदान करण्याकरिता टपाली मतदान सुचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याकरिता सीडीएसएल प्रदान केले आहे. परोक्ष ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया टपाली मतदान सूचनेमध्ये प्रदानित आहे पुढील तपशिलाकरिता वा स्पष्टीकरणाकरिता कृपया ईमेल rnt.helpdesk@linktime.co.in लेखं करावा वा संपर्क ०२२-४९१८६२७० वर संपर्क साधावा.

आयव्हीपी लिमिटेडकरित

दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२० ठिकाण : मुंबई

सही/ कंपनी सचिव

लॅंडमार्क लीजर कॉर्पोरेशन लिमिटेड सीआयएन क्र. : L65990MH1991PLC060535 नोंदणीकृत कार्यालय: ३०३, राज चेंबर, ११५ आर, के, परमहंस मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९

दूर. क्र. ०२२-६१६६९१९०/९१/९२ई-मेल : grievances@llcl.co.in दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्थ वर्ष अखोरकरिता

अलखापारक्षात ।	त्रतायानष्कषा [.]	चा अहवाल	
			(रु. लाखात)
विवरण	तिमाही	अखोर	अर्ध वर्ष अखोर
laatul	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	०.१६	33.30	०.८५
कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (करपूर्व व अतिरिक्त बाबी)	११.०१	\$8.33	२७.८५
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबीपश्चात)	११.०१	२६.९५	२७.८५
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चपात) नफा/			
तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	११.०१	२६.९५	२७.८५
प्रदानित इक्विटी भाग भांडवल	٥٥٥٥	6000	८०००
आरक्षित (आरक्षित महसूल वगळता)	_	_	४८६८.२७
उत्पन्न प्रति शेअर रु. १/- प्रत्येकी			
मूळ व सौम्य : ०.००१	۶٥٥.٥	۶٥٥.٥	۶٥٥.٥

१. दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी आयोजित त्यांच्या सभेमधील संचालक मंडळादारे मंजर व दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या लेखासमितीदारे अहवालित संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच अलेखापरीक्षित अहवाल

कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड) नियम, २०१५ व कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड) (सुधारित नियम) २०१६ यांच्या नियम ३ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड (आयएनडी एएस) यांच्यासह अनुपालन वरील निष्कर्ष.

वरील हे सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह अलेखापरीक्षित वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता व अर्धवर्ष अंखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचे विस्तृत प्रारूप आहे. सदर अहवाल स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.llcl.co.in वर उपलब्ध आहे

लॅंडमार्क लीजर कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई दि. १२.११.२०२०

के. आर. महादेवन संपूर्णवेळ संचालक डीआयएन : ०७४८५८५९

SCAN STEELS LIMITED CIN: L27209MH1994PLC076015

Reg. Off: Office No. 104, 105, E-Square, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400 057,

Telephone: +91-022-26185461; E-mail: scansteels@scansteels.com

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter & Half Year Ended 30th Sept, 2020

				()	Amount INR (In La	cs), except earnir	ng per share dat
Sr. No.	Particulars		Quarter Ended		Half Yea	30.09.2019 (Unaudited) 34,379.14 335.08 335.08 418.21	Financial Year ended
NO.		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)		31.03.2020 (Audited)
1	Total income from operations	13,536.17	15,384.22	16,138.06	28,920.40	34,379.14	66,853.68
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	476.60	163.61	138.33	640.22	335.08	1,322.50
3	Net Profit/ (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	476.60	163.61	138.33	640.22	335.08	1,322.50
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	22.22	18.41	373.10	40.63	418.21	31.90
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after						
	tax) and other comprehensive Income (after tax)]	78.33	77.86	395.24	156.19	434.71	44.63
6	Paid up Equity Share Capital						
	(Face value of Rs. 10/- each)	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23
7	Reserve (excluding Revaluation Reserves as						
	shown in the Balance Sheet of previous year)						21,666.07
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each)						
	(not annulized)(Before and after Extraordinary Items)						
	Basic	0.04	0.04	0.71	0.08	0.80	0.06

Diluted

Place: Bhubaneswa Date: 12.11.2020

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Novembr 12, 2020. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the results for the Quarter & Half Year Ended Sepi

The COVID-19 outbreak and measures to curtail it has caused significant disturbances and slowdown of economic activity. The company's revenue from operation was affected to the extent mainly due to complete/partial shut down of production in more than one units and due to supply chain constraints, shortage of workforce. Lockdown /shutdown called by local authorities and with a view to ensure safety across areas of operation of its

The company has considered the possible impact of COVID-19 in preparation of the above results and will continue to closely monitor any materia

changes to future economic conditions.

The Company is engaged in only one segment viz. Steel Manufacturing and as such there is no separate reportable segments as per IND AS -108

Figures for the previous periods have been regrouped and/or reclassified to confirm to the classification of the current period, wherever necessary.

The above results are available on the Company's website at www.scansteels.com and BSE website (www.bseindia.com

For and on behalf of the Board of Director:

For Scan Steels Limited

Ankur Madaan DIN: 07002199

JIK INDUSTRIES LIMITED CIN:L65990MH1990PLC056475

REGD. OFFICE: PADA NO. 3, BALKUM, THANE WEST - 400608 | EMAIL : admin@jik.co.in | WEBSITE : www.jik.co.in | CONTACT : +91-22-2542-6356

Sr.	Particulars		Stand	alone			Consol	idated	
No.	T di dodidi 3	Ouarter Ended	Half Year Ended		Year Ended	Quarter Ended	Half Year Ended		Year Ende
		30.09.2020	30.09.2020	30.09.2019	31.03.2020	30.09.2020	30.09.2020	30.09.2019	31.03.20
			Un-Audited		Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (including Other Income)	12.73	12.77	7.04	79.60	12.75	12.79	7.04	79.88
2	Profit / (Loss) for the period (Before Tax & Exceptional Items)	7.17	2.67	(14.65)	(27.41)	0.26	(9.78)	(8.82)	(53.13)
3	Profit / (Loss) for the period Before Tax (After Exceptional Items)	7.17	2.67	(14.65)	(27.41)	0.26	(9.78)	(8.82)	(53.13)
4	Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional Items)	7.17	2.67	(14.65)	(27.41)	0.26	(9.78)	(8.82)	(53.13)
5	Total Comprehensive Income for the period (After Tax)	7.17	2.67	(14.65)	(7.06)	0.26	(9.78)	(8.82)	(32.78)
6	Equity Share Capital	7264.10	7264.10	7264.10	7264.10	7264.10	7264.10	7264.10	7264.10
7	Other Equity		(9,528.49)		(9,531.16)		(9,599.44)		(9,589.66
8	Earnings Per Equity Share (For Continuing and Discontinued operations) (Paid up value Rs.10):								
	Basic and Diluted								
	(A) Ordinary Equity Shares	(0.010)	0.004	(0.020)	(0.010)	0.000	(0.013)	(0.012)	(0.045)
	(B) 'A' Ordinary Equity Shares (DVR)	(0.010)	0.004	(0.020)	(0.010)	0.000	(0.013)	(0.012)	(0.045)

The above is an extract of the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 are available on the website of the Company 'www.jik.co.in' and on the Stock Exchanges Websites

www.bseindia.com' and 'www.nseindia.com'. The above Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2020 have been

reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 12th November, 2020. 3 The aforesaid Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2020 have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and

disclosure Requirements) Regulations, 2015.

The above Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020 have

been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.

The Company operated in one segment i.e. Crystal, Glass & Allied Products as per IND AS 108 and thereof Segment Results and Segment Information have not been submitted separately

6 The figures for the previous period have been regrouped and/or reclassified wherever necessary

Dated: 12th November, 2020

R. G. Parikh Chairman & Managing Director

For JIK INDUSTRIES LIMITED

(Re In Lakhe)

FINANCIAL EXPRESS

MIRC ELECTRONICS LIMITED

CIN No.: L32300MH1981PLC023637. Website: www.onida.com

Extract of statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2020

	Quarter ended Half year ended Year ended								
Particulars	30.09.2020 Unaudited	30.06.2020 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.19 Unaudited	31.03.2020 Audited			
Total income from operations	14,105	9,454	11,425	23,559	29,182	60,431			
Net Profit / (Loss) for the period before Tax	12	(1,074)	(775)	(1,062)	(687)	(1,146)			
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	12	(1,074)	(775)	(1,062)	(687)	(1,146)			
Net Profit / (Loss) for the period after Tax	12	(1,074)	(775)	(1,062)	(687)	(1,146)			
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7	(1,078)	(761)	(1,071)	(659)	(1,164)			
Paid Up Equity Share Capital (face value of Re.1/- each)	2,310	2,310	2,310	2,310	2,310	2,310			
Reserves (excluding Revaluation Reserves)						19881			
Earnings Per Share (of Re.1/- each) (for continuing and discontinued operations) - Basic Diluted	0.00	(0.46)	(0.34)	(0.46)	(0.30)	(0.50)			

Place : Mumbai

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website at www.onida.com. The above results as reviewed by the Audit Committee, have been taken on record at the meeting of the Board of Directors held on For MIRC ELECTRONICS LIMITED 12th November, 2020

> G.L. Mirchandani Chairman & Managing Director

SBFC

Date: 12th November, 2020

SBFC Finance Private Limited (erstwhile Small Business Fincredit India Private Limited Registered Office:- Unit No. 103, First Floor, C&B Square, Sangam Complex, Village Chakala, Andheri- Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059.

DEMAND NOTICE

Whereas the borrowers/co-borrowers mentioned hereunder had availed the financial assistance from Dewan Housing Finance Corporation Limited. ("DHFL"). Pursuant to the Deed of Assignment dated 14th June 2019, DHFL transferred and assigned the financial assets and other rights in favour of the Securitisation Trust. Subsequently, the Securitisation Trust appointed SBFC Finance Private Limited to do all such acts including enforcement of underlying securities. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/mortgagors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset on the respective dates mentioned hereunder, as per guidelines of Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below, calling upon the following borrowers /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc. until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same.

Name Of The Borrower /	Date of Notice	Loan and outstanding	Description of Secured Assets
Address & Name of Trust	& NPA	amount	
Nilesh Chhaganbhai Raiyani, Jigna Nilesh Raiyani, Uphar Champak Nagar, 2, Pedak Road, Patel Sopari Street, Near Water Tank, Rajkot, Gujarat - 360003 Trust Name: SBFC HL Trust June 2019	7th September 2020 NPA date:	Loan Account No. 06400002171DH (PR00683784) Loan Amount: Rs.19,61,851/- (Rupees Nineteen Lakhs Sixty One Thousand Eight Hundred Fifty One Only) Outstanding amount: Rs. 19,92,689/- (Rupees Nineteen Lakhs Ninety Two Thousand Six Hundred	All the piece and parcel of property Residential Block No.43, admeasuring 71-50 sq. mtrs., known as "Swastik Villa", constructed on Sub-Plot No. 39 to 43/3 to 6/4 of Plot No. 39 to 43/3, FP NO. 48/1 & 48/2, OP No. 48, TPS No. 18 (Draft) of revenue Survey No. 139 paikee of Rajkot, Rajkot, Gujarat 360002 and bounded as: North: Property of Sub-Plot No. 39 to 43/3; South: Common Plot; East: Property of Sub-

Eighty Nine Only) as on 2nd

September, 2020

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers, to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of the SARFAESI Act and the applicable Rules thereunder.

Please note that under Section 13 (13) of the SARFAESI Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Dated: 13th November 2020 Place: Rajkot

Authorized Officer SBFC Finance Private Limited

(Joyal Nadar)

Plot No. 39 to 43/2 to 5/1; West: 7-50 mts. Road.

NATCO Pharma Limited Regd. Office: NATCO HOUSE, Road No.2, Banjara Hills, Hyderabad-500 034.

Phone:040-23547532, Email: investors@natcopharma.co.in CIN: L24230TG1981PLC003201 www.natcopharma.co.in

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2020 (All amounts in ₹ millions except per share data)

		Quarter	Ended	Half Year	Ended	Year Ended
SI. No.	Particulars	30/09/2020 (Unaudited)	30/09/2019 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	30/09/2019 (Unaudited)	31/03/2020 (Audited)
1	Revenue from operations	8,022	4,857	13,656	9,780	19,150
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	2,707	1,394	4,288	3,232	5,687
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	2,707	1,394	4,288	3,232	5,687
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) and non-controlling interests	2,024	1,190	3,252	2,622	4,608
5	Total Comprehensive Income for the period attributable to owners of the parent	1,979	1,199	3,228	2,648	4,463
6	Paid-up Equity share capital of ₹2 each	364	364	364	364	364
7	Other equity (Revaluation reserve ₹ Nil)		- 8		14	37,371
8	Earnings Per Share (in Rupees) per ₹2/- share (non-annualised)					
950	1) Basic	11.12	6.55	17.86	14,41	25.33
	2) Diluted	11.09	6.53	17.81	14.37	25.26

Summarized Unaudited Standalone Financial Results of the Company is as under

		Quarter l	Ended	Half Year	Year Ended	
SI. No.	Particulars	30/09/2020 (Unaudited)	30/09/2019 (Unaudited)		30/09/2019 (Unaudited)	31/03/2020 (Audited)
1	Revenue from operations	4,789	4,577	10,111	9,224	17,902
2	Profit before tax	865	1,436	2,481	3,319	5,831
3	Net Profit for the period/year	709	1,222	1,976	2,699	4,745
4	Total comprehensive income	770	1,225	2,042	2,654	4,681

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and half year ended 30 September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange(s) websites; www.nseindla.com and www.bseindla.com and on the Company's website www.natcopharma.co.in
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on November, 12, 2020.
- The Board of Directors at their meeting held on November 12, 2020 have recommended an interim dividend of ₹3 per equity share of

Place: Hyderabad Date: November 12, 2020

for NATCO Pharma Limited Sd/- V.C. Nannapaneni Chairman & Managing Director



SCAN STEELS LIMITED

CIN: L27209MH1994PLC076015 Reg. Off: Office No. 104, 105, E-Square, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai-400 057.

Telephone: +91-022-26185461 : E-mail: scansteels@scansteels.com

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter & Half Year Ended 30th Sept, 2020 (Amount INR (In Lacs), except earning per share data)

Sr.	Particulars	4	Quarter Ended		Hait Yea	r enaea	Year ended
No.		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	31.03.2020 (Audited)
1	Total income from operations	13,536.17	15,384.22	16,138.06	28,920.40	34,379.14	66,853.68
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	476.60	163.61	138.33	640.22	335.08	1,322.50
3	Net Profit/ (Loss) for the period before tax	10000 10000 E	100000000		100000000		100000000000000000000000000000000000000
	(after Exceptional and/or Extraordinary items)	476.60	163.61	138.33	640.22	335.08	1,322.50
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after						
	Exceptional and/or Extraordinary items)	22.22	18.41	373.10	40.63	418.21	31.90
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after						
	tax) and other comprehensive Income (after tax)]	78.33	77.86	395.24	156.19	434.71	44.63
6	Paid up Equity Share Capital	2300000000000	105/01/2004/09		/25/10/50/2009		150000000000
	(Face value of Rs. 10/- each)	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23	5,235.23
7	Reserve (excluding Revaluation Reserves as						
	shown in the Balance Sheet of previous year)						21,666.07
8	Earnings Per Share (EPS) (of Rs. 10/- each)						
	(not annulized)(Before and after Extraordinary Items)	Carrier of		****			
	Basic	0.04	0.04	0.71	0.08	08,0	0.06
	Diluted	0.04	0.04	0.71	0.08	0.80	0.06

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Novembr 12, 2020. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the results for the Quarter & Half Year Ended Sept

- The COVID-19 outbreak and measures to curtail it has caused significant disturbances and slowdown of economic activity. The company's revenue from operation was affected to the extent mainly due to complete/partial shut down of production in more than one units and due to supply chain constraints, shortage of workforce, Lockdown/shutdown called by local authorities and with a view to ensure safety across areas of operation of its
- The company has considered the possible impact of COVID-19 in preparation of the above results and will continue to closely monitor any material The Company is engaged in only one segment viz. Steel Manufacturing and as such there is no separate reportable segments as per IND AS -108
- Figures for the previous periods have been regrouped and/or reclassified to confirm to the classification of the current period, wherever necessary. The above results are available on the Company's website at www.scansteels.com and BSE website (www.bseindia.com)

For and on behalf of the Board of Directors For Scan Steels Limited

Ankur Madaan Whole Time Director DIN: 07002199 (T) IDBI BANK CIN:L65190MH2004G01148838

IDBI Bank Ltd. Dugad Complex, 718/10, Pune POSSESSION Nagar Road, Shirur Pune 412210 Maharashtra NOTICE

Whereas the undersigned being the Authorized Officer of IDBI BANK LIMITED, under the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Published Demand Notice dated mentioned below, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower, as per details given below, to repay the amount mentioned in the respective Notice within 60 days from the date of Paper Publication of the said Notice. The concerned Borrower / Property Holders having failed to repay the said due amount, notice is hereby given to the concerned Borrower/ Property Holders in particular and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on the date mentioned below. The concerned Borrower / Property Holders in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned property and any dealings with the said property will be subject to the charge of IDBI BANK LIMITED for an amount mentioned below. The borrower's attention is invited to sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets

100	Name of Borrower / Property Holder and Loan account no.		Date of possession	Description of immovable property	Outstanding Loan amount (Rs.) as on date 01.10.2018
1	M/S Sainath Bhaji Stall Prop. Anii Dagadu Ghogare. Name of the Property Holder - Mrs. Mukta Dagadu Ghogare Loan Account No. 1788653800000028	06.03.2019	(Symbolic	House Property consisting of City Sr. No. 1272, Muncipal Old House no 1972, its New house no 2758 and present house no D3Z5000547 Total area admeasuring 53.0 Sq. M out of 525.0 Sq.M (at Ground and first floor) at within limit of shirur Nagarpalika Tal - Shirur, Dist. Pune Pin code 412210.	(Rs Eight Lakh Seventy Nine Thousand Two Hundred Seven and Eighty Paise Only) plus further interest cost, other charges etc. incurred and to be incurred

Place: Pune Date: 11.11.2020

Authorized Officer, IDBI Bank Ltd

ESAAR (INDIA) LTD

Regd. Off: 204 B-Wing, New Prabhat SRA CHS LTD, Chikuwadi, Plot-115, Next to Bisleri Factory, W. E, Highway Andheri (East) Mumbai - 400099

Corp Off: Unit No. 402, Western Edge I, Kanakia Spaces, Western Express Highway, Borivali (East) Mumbai - 400066 Tel: 022-40676000 | esaarindialtd@gmail.com | www.esaar.in | L67120MH1951PLC222871

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30.09.2020

Quarter Quarte	Half yea
Particulars Ended Ended	S 2295000
30.09.2020 30.09.2019	30.09.2020
(UnAudited) (UnAudited	UnAudited
come from operations 1,125.57 (14.08)	2,048.84
ofit / (Loss) (before tax and/or extraordinary items) 326.25 (177.94)	305.79
ofit / (Loss) Before tax (after extraordinary items) 326.25 (177.94)	305.79
ofit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items) 326.25 (20.05)	305.79
Share Capital (Face Value of the shares Rs 10/-) 2,044.25 2,044.25	2,044.25
ves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet lous year)	1 1000001888ASS
ngs Per Share (before extraordinary items) (of Rs 10/- each)	
1.60 (0.10)	1.50
1.60 (0.10)	1.50
ngs Per Share (after extraordinary items) (of Rs 10 /- each)	d Rosensa
1.60 (0.10)	1.50
1.60 (0.10)	1.50
e shows Standalone unaudited financial results for the quarter and half year ended 30 (

The above Standalone unaudited financial results for the quarter and half year ended 30.09.2020 have been reviewe by Audit Committee in their meeting held on 12th November, 2020 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 12th November, 2020.

The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com) and on the Company's website (www.esaar.in) For Esaar (India) Limited

Raghvendra Kumar Date: 12.11.2020 Place: Mumbai (Whole Time Director)

KNR CONSTRUCTIONS LIMITED

CIN: L74210TG1995PLC130199

Regd. Office: KNR House, 3rd & 4th Floor, Plot No: 114, Phase-I, Kavuri Hills, Hyderabad - 500 033 Ph: 040 -40268759 / 61 /62 Fax: 040-40268760; website: knrcl.com; E-mail: investors@knrcl.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020 STANDALONE

CONSOLIDATED

(Rupees in Lakhs, except per share data)

				1,46,45,44,45	to the second		(% OO)	300000000000000000000000000000000000000					4 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2 2
SI.	PARTICULARS	(Quarter Ended		Half Ye	Half Year Ended		Quarter Ende		ed	Half Year Ended		Year Ended
No.	LA ESTABAR RETURNES	September 30	The second section of the second seco	A STATE OF THE PROPERTY OF THE PARTY OF THE	arms the control agency by proper constraints	September 30 September 30		September 30	construent and an interest and a final and	September 30	prochostocolorous (compressors) Annicolorous	September 30	
		2020	2020	2019	2020	2019	2020	2020	2020	2019	2020	2019	2020
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total income from operations	60,120.07	47,936.83	54,619.65	108,056.90	101,079.93	224,423.89	65,587.88	52,252.59	58,707.30	117,840.47	111,778.87	245,168.17
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#)	8,066.77	5,712.68	9,405.70	13,779.45	15,294.17	30,440.01	8,950.86	5,928.90	9,869.82	14,879.76	15,514.53	32,376.97
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#)	6,942.07	5,712.68	9,005.09	12,654.75	14,893.56	29,367.87	17,476.06	5,928.90	9,469.21	23,404.96	15,113.92	31,304.83
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items#)	4,983.48	3,978.95	7,009.28	8,962.43	11,781.03	22,522.31	15,389.60	4,184.68	8,306.57	19,574.28	12,760.72	25,594.20
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,973.89	3,969.36	7,009.09	8,943.25	11,780.64	22,483.65	15,379.88	4,175.09	8,306.33	19,554.97	12,760.51	25,553.30
6	Equity Share Capital	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35	2,812.35
7	Other Equity		19/00/01/13/05/02	200000-0000		1 - 3.00 CO	159,576.49				50160016043	100000000000000000000000000000000000000	152,404.24
8	"Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -												
	1. Basic: (Rs.)	3.54*	2.83*	4.98*	6.37*	8.38*	16.02	11.26*	3.32*	6.11*	14.58*	9.16*	18.88
	2. Diluted: (Rs.)	3.54*	2.83*	4.98*	6.37*	8.38*	16.02		3.32*	6.11*	14.58*	9.16*	18.88

"The above Standalone and Consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 12, 2020." Figures for the previous year/period have been regrouped/re-classified to confirm to the figures of the current period.

The above is an extract of the detailed format of Quarterly / Half Year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format

of the Quarterly and Half year ended Financial Results is available on the Stock Exchange website namely, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), and on the Company's website: www.knrcl.com For KNR Constructions Ltd.,

Place: Hyderabad

Date: 12-11-2020

K Narsimha Redddy, Managing Director (DIN: 00382412)

Rs in lakhs except EPS

13,632.00

14.37

UNIVERSUS PHOTO IMAGINGS LIMITED CIN: U22222UP2011PLC103611

Regd. Office: 19th K.M., Hapur Bulandshahr Road, P.O. Gulaothi, Bulandshahr (U.P.) - 203408 Corporate Office: Plot No. 12, Local Shopping Complex, Sector B-1, Vasant Kunj, New Delhi-110070

Unaudited Financial Results For the Quarter and Half Year Ended 30th September 2020 Rs in lakhs except EPS

Consolidated Standalone Quarter Ended Half Year Ended Year Ended Quarter Ended Half Year Ended Year Ended **Particulars** 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 31.03.2020 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 30.09.2020 30.09.2019 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited 1,238.00 963.00 ,845.01 2,201.00 3,582.00 6,241.00 Total Income from Operations 1,238.00 963.00 1,845.01 2,201.00 3,582.00 6,241.00 1.241.00 1,241.00 369.00 622.00 705.20 991.00 2,013.00 Net Profit for the period 369.00 622.00 705.20 991.00 2,013.00 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 1.914.00 3,743.00 173.20 5,657.00 2,339.00 4,830.00 Net Profit/ (Loss) for the period before Tax 622.00 991.00 1,241.00 2,013.00 369.00 705.20 (after Exceptional and/or Extraordinary items) and before non-controlling interest and share of profit from associate, attributable to Equity Holders of the parent 2.044.00 1.827.00 3.595.00 (4.69)5,422.00 4,390.00 Net Profit / (Loss) for the period after Tax, non-controlling 282.00 474.00 527.31 756.00 946.00 1,573.00 interest and share of profit from associate, attributable to Equity Holders of the parent 1.960.00 4.675.00 2.548.78 6,635.00 4.510.00 11,412.00 283.00 475.00 758.00 945.00 1,576.00 Total Comprehensive Income for the period 526.31 (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)) attributable to Equity Holders of the parent 1.095.00 1.095.00 1.095.00 1.095.00 1.095.00 1.095.00 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs 10/- each) 1.095.00 1,095.00 1,095.00 1.095.00 1.095.00 1.095.00

Notes

16.69

(0.04)

32.84

Basic/Diluted (Rs.) (Not annualised)

www.dcmsr.com and also on www.bseindia.com.

PLACE: NEW DELHI

DATE : 12.11.2020

Notes:

49.53

18.67

1 The above statement of unaudited financial result was taken on record by the Board of Directors in their meeting held on 12th November 2020. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.

2 The name of the Company has been changed from Jindal Photo Imaging Limited to Universus Photo Imagings Limited w.e.f. 12th December 2019.

3 These standalone financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereunder. Pursuant to outbreak of coronavirus disease (COVID-19) worldwide and its declaration as global pandemic, the Government of India declared lockdown on March 24, 2020 which led the temporary

Other Equity (excluding revaluation reserve)

40.10 Basic & Diluted Earnings / (Loss) Per Share

suspension of operations of the Company and has impacted the overall business activities of the Company. COVID-19 has impacted the normal business operations of the Company by way of interruption in production, supply chain disruption, unavailability of personnel, closure/lock down of production facilities etc. during the lock-down period. After resumption of operations, the management has made detailed assessment of its liquidity position and has prepared future cash flow projections and also assessed the recoverability of its assets and factored assumptions used in the annual impairment assessment of its cash generating units, using various internal and external information. The situation is changing rapidly giving rise to inherent uncertainty around the extent and timing of the potential future impact of the COVID-19 which may be different from that estimated as at the date of approval of these financial statements. The Company will continue to closely monitor any material changes arising of future economic conditions and impact on its business.

The company has been listed in the stock exchange on 14.02.2020. Since the company was not a listed company, figures for the quarter and half year ended 30th Sep'2019, as given above, were not subjected to limited review or audit and have not been published in the stock exchange. However, the management has exercised due diligence to ensure that these figures provide a true and fair view of the

By order of the Board 6 Figures for the previous quarters/period have been regrouped /rearranged wherever required, to make them comparable.

For Universus Photo Imagings Limited

Shailendra Sinha

(Whole Time Director)

DIN:08649186

Place: New Delhi Date: 12.11.2020

13.96

2.84

15.37

20,070.00

DCM SHRIRAM INDUSTRIES LIMITED CIN: L74899DL1989PLC035140 Regd. Office: Kanchenjunga Building, 18 Barakhamba Road, New Delhi - 110 001

TEL.: 43745000, FAX: (011) 23315424, E-mail: dsil@dcmsr.com, Website: www.dcmsr.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020 (Rs. /Lakhs) Standalone Consolidated **PARTICULARS** Half year ended **Quarter ended Quarter ended** Half year ended Year ended Year ended 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 30.09.2020 30.06.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2019 31.03.2020 30.09.2020 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) 94,189 40,431 39,690 94,230 79,944 1,81,888 53,779 40,410 39,665 79,899 1,81,801 53,799 Total income from operations 786 807 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 3,694 4,148 4,480 6,675 9,621 3,722 4,245 4,529 6,801 9,711 Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax 4,480 9,621 3,722 807 4,529 9,711 3,694 786 4,148 6,675 4,245 6,801 (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after Tax 2,429 494 2,673 2,923 4,340 9,595 2,451 509 2,764 2,960 4,454 9,589 (after Exceptional and / or Extraordinary items) 433 2,653 2,733 2,322 2,503 2,771 4,196 8,433 Total Comprehensive Income 2,300 4,300 9,214 449 [Comprising net profit / (loss) & Other Comprehensive Income/(Loss) after tax1 1,740 **Equity Share Capital** 1,740 1,740 1,740 1,740 1,740 1,740 1,740 1,740 1,740 1,740 1,740 52,400 Other Equity 54,214 Earnings Per Share (of Rs. 10/- each) -

1. In accordance with the accounting policy consistently followed by the Company, off-season expenditure aggregating Rs. 2,517 Lakhs (corresponding previous half year Rs. 3,446 Lakhs) has been deferred for inclusion in the cost of sugar to be produced in the remainder of the year.

24.94

55.15

14.09

2. These financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.

16.80

- Proceedings in a petition challenging the preferential issue of equity warrants by the Company, filed by a shareholder before the Hon'ble Company Law Board (now National Company Law Tribunal), are continuing since
- The above is an extract of the detailed format of the unaudited Financial Results for the quarter and half year ended 30 September 2020 filed with the Stock Exchange Under Regulation 33 of the SEBI (Listing and
- Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results is available on the Bombay Stock exchange website: www.bseindia.com and Company's website www.dcmsr.com. The above results have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors in its meeting held on 12 November 2020. The above results are available on the Company's website

For and on behalf of the Board **ALOK B. SHRIRAM** Sr. Managing Director & CEO

2.93

15.89

17.01

25.60

55.11

DIN 00203808

4.33

2.57

4.82

6.90

8.64

DCM SHRIRAM